



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHIK

वणी-दिंडोरी रोड, म्हसर्गळ, नाशिक - ४२२००४,

Vani-Dindori Road, Mhasrul, Nashik - 422004

EPABX: 0253-2539100-300, Phone: 0253-2539170, 173

Website : www.muhs.ac.in, E-mail : sw@muhs.ac.in

डॉ. देवेंद्र शेषराव पाटील
एम.डी.(होमिओपॅथी)
संचालक, विद्यार्थी कल्याण

Dr. Devendra Sheshrao Patil
M.D. (Homoeopathy)
Director, Student Welfare

जा.क्र. मआवि/वि.क./योजना/१२२१/२०२६

दिनांक : ०१/०७/२०२६

“परिपत्रक क्र. १० / २०२६”

प्रति,

मा. अधिष्ठाता / प्राचार्य,
सर्व संलग्नित महाविद्यालये,
म.आ.वि.वि., नाशिक.

विषय:- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता "धन्वंतरी विद्याधन योजना" अंतर्गत इच्छुकांचे अर्ज
मागविणेबाबत...

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयांस अनुसरून कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयात प्रवेशितपैकी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान आर्थिक सहाय्य मिळणेकरिता विद्यार्थी कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणेकरिता उपलब्ध "धन्वंतरी विद्याधन योजना" शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता लागू करणे प्रस्तावित आहे.

याअनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमाच्या नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकरीता बँकेकडून महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क भरण्याकरीता कर्ज घेतले असेल अशा कर्जावरील व्याजाच्या रकमेच्या परताव्याकरीता ठराविक मर्यादित विद्यापीठातर्फे अनुदान देणेकरिता "धन्वंतरी विद्याधन योजना" अस्तित्वात असून हा सदर योजनेचा उद्देश असून सदर योजनेचे नियम याद्वारे विहित करण्यात येत आहे. सदर योजनेकरीता अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार खालीलप्रमाणे मुद्देनिहाय अटी व शर्ती विषद करण्यात येत आहे.

(२) सदर योजनेचा लाभ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गत शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन नियमित, झालेल्या, गरीब व पात्र विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असेल. तसेच विद्यार्थ्यांस केंद्र किंवा राज्य शासनाच्या किंवा अन्य संस्थांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप, शुल्क परतावा, शुल्क सवलत मिळत असले तरी देखील असे विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. तथापि, महाराष्ट्र शासनातर्फे राबविली जात असलेली (Education Loan Subsidy Scheme) शैक्षणिक कर्ज व्याज अनुदान सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच आंतरवासियता (Internship) प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी; अनिवासी भारतीय (Non Resident Indian - NRI) विद्यार्थी; परराज्यातून प्रवेशित (Other than Maharashtra State - OMS) विद्यार्थी; व्यवस्थापन कोट्यातून (Management Quota) प्रवेश घेतलेले विद्यार्थी आदी विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील.

(३) विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क भरण्याकरीता बँकेकडून संपुर्ण कर्ज एकरकमी घेतलेली असेल किंवा मंजूर झालेल्या कर्जापैकी दरवर्षी कर्जाची हप्त्यात रक्कम घेत / घेणार असेल, अशा प्रत्येक संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या पदवी अभ्यासक्रमाकरीता १५% व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या १०% नियमित व पात्र विद्यार्थ्यांसाठी सदर योजना लागू असेल.

(४) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे सर्व स्रोतांतून प्राप्त होणारे वार्षिक उत्पन्न रुपये ०८ (आठ) लक्ष पेक्षा कमी असेल असेच विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतील. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रस्ताव तयार करतांना सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सर्वात कमी असेल अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. विद्यापीठाच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात केलेल्या तरतूदीच्या मर्यादेत अनुदान वाटपाची कमाल मर्यादा प्रति पात्र विद्यार्थी ₹ ३०,०००/- (तीस हजार मात्र) असेल. सदर रकमेत वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस असेल.

(५) विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावानुसार व्याजाच्या रकमेची / अनुदानाची परिगणना करण्यासाठी विद्यार्थ्याने त्यालगतच्या मागील आर्थिक वर्षाचे कालावधीत शैक्षणिक कर्जावर बँकेने आकारलेले व्याज व विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

(६) शिक्षणशुल्क समितीने संलग्नित महाविद्यालयासाठी निर्धारित केलेले शुल्क विचारात घेऊन विद्यार्थ्याने १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या महिन्यात शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तो महिना सोडून त्याच्या पुढील महिन्यापासून कर्ज रक्कमेवरील व्याज रकमेची परिगणना करण्यात यावी.

(७) शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचे अनुदान देतांना शिक्षण शुल्क समितीने संबंधीत महाविद्यालयाचे चालु वर्षाचे निर्धारित केलेले शिक्षण शुल्क ग्राह्य धरले जाईल. शिक्षण शुल्क समितीने संबंधीत महाविद्यालयाचे चालु वर्षाचे शिक्षण शुल्क निर्धारित केलेले नसल्यास लगतच्या मागील वर्षाचे शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेले शिक्षण शुल्क ग्राह्य धरण्यात यावे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवेशानंतर एकरकमी कर्ज घेतलेले असेल अशा विद्यार्थ्यांना त्या आर्थिक वर्षातील व्याजाच्या रकमेची परिगणना करून व्याजापोटी विद्याधन अनुदान अनुज्ञेय असेल.

(८) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपात परिपूर्ण प्रस्ताव महाविद्यालयामार्फत विद्यापीठास विहित मुदतीत सादर करणे आवश्यक असेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रस्तावाची महाविद्यालयाच्या प्रतिनिधीने छाननी करून विद्यापीठास अग्रेषित करणे अनिवार्य आहे. ऑफलाईन स्वरूपात अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्ज विनाकार्यवाही दपतरबंद करण्यात येईल. "विद्यापीठाच्या योजना ह्या विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत आहे, त्यांचा हक्क नाही", याबाबत त्यांना अवगत करण्यात यावे. तसेच सर्व अटी व शर्तीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत. सदर योजनेची माहिती असलेले विद्यापीठाने पाठविलेल्या भित्तीपत्र व परिपत्रक महाविद्यालयाने सुचना फलकावर प्रदर्शित करणे व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असेल. प्रस्तावासोबत खालील दस्तऐवज संगणक आज्ञावलीमध्ये अपलोड आवश्यक असेल.

(I) विद्यार्थ्यांचा प्राचार्यांनी संपुर्ण माहिती भरलेला ऑनलाईन अर्ज, पडताळणी करून विद्यापीठास ऑनलाईन स्वरूपात अग्रेषित करावा.

(II) विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र; (सहपत्र "अ")

(III) ज्या बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतलेले असेल त्या बँकेच्या व्यवस्थापकांच्या सही शिक्क्यासह विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या नमुन्यातील बँकेचे मुळ पत्र ऑनलाईन अर्जात अपलोड करावा (सहपत्र "ब") (मंजूर झालेल्या

कर्जापैकी प्रत्यक्ष वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा व कर्जावरील व्याजदरासह होणाऱ्या व्याज रकमेचा त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा).

(IV) लगतच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेच्या गुणपत्रकाची मुळ प्रत अपलोड करावी.

(V) आवेदक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या एकत्रित उत्पन्नाचा लगतच्या गतवर्षाच्या दाखल्याची (आर्थिक वर्ष २०२४-२५) मुळ प्रत किंवा छायांकित प्रत. तहसिलदार/ सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची मुळ प्रत अपलोड करावी. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.

(VI) व्याजाच्या रक्कमेची मागणी केलेल्या आर्थिक वर्षातील (दि. ०१ एप्रिल, २०२५ ते ३१ मार्च, २०२६) या कालावधीचे संबंधित बँकेने दिलेल्या कर्जउताऱ्याची (Loan Statement) मुळ प्रत अपलोड करावी.

(VII) आवेदक विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची विद्यार्थ्यांनी मुळ प्रत अपलोड करावी.

(९) प्रस्तावासोबत अपलोड केलेल्या बँकेने दिलेल्या कर्जखात्याच्या उताऱ्यामध्ये (स्टेटमेंटमध्ये) किंवा बँक व्यवस्थापकांच्या पत्रांमध्ये प्रमाणित केल्याप्रमाणे प्रत्यक्ष आकारण्यात आलेला व्याज दर किंवा जास्तीत जास्त १५% व्याजदर यापैकी जो कमी असेल त्या दराने कर्ज रकमेवरील व्याजाची परिगणना करण्यात येईल.

(१०) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपात सादर केलेल्या प्रस्तावाची विद्यापीठाच्या प्रशासकीय स्तरावर छाननी करण्यात येईल. प्रस्ताव अपूर्ण असेल किंवा निर्धारित मुदतीनंतर विद्यापीठास प्राप्त झालेला असेल तर असा प्रस्ताव नाकारण्याचे विद्यापीठास अधिकार असतील. तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. उशिरा किंवा अपूर्ण प्रस्तावासंबंधी विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून विद्यापीठास प्राप्त तक्रारीची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्रशासनावर असेल.

(११) विद्यार्थ्यांनी ज्या बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले आहे अशा संबंधित बँकेचा शैक्षणिक कर्ज खाते क्रमांक, शाखेचे नाव व पत्ता, आय.एफ.एस.सी कोड, इ. तपशिल विस्तृत स्वरूपात नमूद करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज खात्यात आर.टी.जी.एस.द्वारे परस्पर अनुदान रक्कम वर्ग करण्यात येईल. अनुदान रक्कम कुठल्याही परिस्थितीत कर्ज ज्या बँकेकडून घेतलेले असेल त्या बँकेच्या खात्याव्यतिरिक्त इतरांचे नावे मिळणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

महाविद्यालयांच्या अधिष्ठाता / प्राचार्यांना कळविण्यात येते की, उपरोक्त नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दि. ३१/०८/२०२६ पावेतो विद्यापीठाच्या संगणक आज्ञावलीमध्ये भरण्याची मुभा असेल. सदर तारखेनंतर संगणक आज्ञावलीमध्ये कुठल्याही स्वरूपात नवीन माहिती भरता येणार नाही. तसेच ऑफलाईन स्वरूपात प्रस्ताव सादर केल्यास त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये योजनेमध्ये विचार केला जाणार नाही. तसेच इतर योजना जसे:- "कमवा व शिका", "पुस्तक पेढी योजना", "बहिःशाल शिक्षण मंडळ योजना" यांचे समायोजन केलेले नसल्यास किंवा विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत भरणा करावयाचे विविध शुल्कांचा भरणा केलेला नसल्यास अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा या योजनेमध्ये विचार केला जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची असेल. कृपया याची नोंद घ्यावी.

अधिष्ठाता / प्राचार्य यांनी त्यांच्या महाविद्यालयातील प्रतिनिधी / कर्मचारी यांना **C-DAC Automation Software** मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आयडी व पासवर्डच्या आधारेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची माहिती विद्यापीठाच्या <http://automation.muhs.ac.in> या संकेतस्थळावर Student Welfare Department मथळ्याखाली उपलब्ध प्रणालीमध्ये College Desk या लिंकवर नोंदविणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले नांव नोंदणी व पात्रता प्रवेश अर्ज वैध असतील असेच अर्ज

विचारात घेतले जातील. संगणक आज्ञावली हाताळणीकरीता सोबत दिलेल्या Manual for new Student addition मध्ये नमूद सूचनांचा वापर करावा. महाविद्यालयाने ऑन-बोर्डिंग पुर्ण झाल्यानंतर विद्यमान विद्यार्थ्यांचा डेटा तपासणे आणि प्रमाणित करून विद्यापीठास ऑनलाईन स्वरूपात अग्रेषित करणे आवश्यक आहे.

संकेतस्थळावर प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती भरताना संगणक आज्ञावलीसंबंधी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ८०८७९९५८८३ किंवा ९९६०६९७८८३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा muhs.application.helpdesk@gmail.com येथे ई-मेलद्वारे कळवावे.

छाननी अंती संगणकीय अर्ज विद्यापीठाकडे अग्रेषित केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या नांवाचा समावेश असलेले केवळ महाविद्यालयाचे पत्र व अधिष्ठाता / प्राचार्य यांनी सादर करावयाचे हमीपत्र विद्यापीठाकडे अग्रेषित करावे.

वर नमूद केलेल्या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क विद्यापीठाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. योजनाबाबतचा तपशील विद्यापीठाच्या www.muhs.ac.in (Departments → Students' Welfare Dept. → Circular) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Sd/-

संचालक
विद्यार्थी कल्याण विभाग

प्रत माहितीस्तव :- १) मा. कुलगुरु कार्यालय, म.आ.वि.वि., नाशिक
२) कुलसचिव कार्यालय, म.आ.वि.वि., नाशिक
३) वित्त व लेखा अधिकारी, म.आ.वि.वि., नाशिक

महाविद्यालयाचे हमीपत्र (Undertaking)

माझ्या माहितीप्रमाणे वरील सर्व माहिती खरी असून मी असे प्रमाणित करतो / करते की, सदर विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाकडून तिच्या / त्याच्या शैक्षणिक कर्जावर व्याज अनुदान सवलत मिळत नाही / मिळणार नाही.

महाविद्यालयाचा शिक्का

अधिष्ठाता / प्राचार्याची सही

-

तपासणी सूची (Check List)

अ.क्र.	सादर करावयाची कागदपत्रे
१	विद्यापीठाने उपलब्ध संगणक आज्ञावली मध्ये उपलब्ध करून दिलेले सर्व परिपूर्ण भरला आहे काय ?
२	सहपत्र "अ"(नमुना अर्ज) अन्वये बँकेने प्रमाणित करून दिलेला तपशिल (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) अपलोड आहे काय?
३	गतवर्षात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रकाची मुळ प्रत अपलोड केली आहे काय?
४	गतवर्षाचा उत्पन्नाच्या दाखल्याची मुळ किंवा छायांकित प्रत (आर्थिक वर्ष - २०२४-२५) अपलोड आहे काय? (केवळ तहसिलदारांचा दाखला)
५	विद्यार्थ्याचे आधारकार्डची मुळ प्रत अपलोड केली आहे काय ?

टिप :- महाविद्यालयाने प्रस्तावांची पूर्तता करतांना तपासणी सूची प्रमाणे दस्तावेज तपासून अनुक्रमांकाप्रमाणे {PDF} व सुस्पष्ट स्वरूपात अपलोड करणे अनिवार्य आहे.

महाविद्यालय लिपिक :-
भ्रमणध्वनी क्र:-

अधिष्ठाता / प्राचार्य
(स्वाक्षरी व शिक्का)



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

- विद्यार्थी कल्याण विभाग -

स्वयंघोषणापत्र

अर्जदाराचा फोटो

मी _____ श्री.

_____ यांचा मुलगा/मुलगी वय _____ वर्ष, आधार

क्रमांक _____ व्यवसाय _____

राहणार _____ याद्वारे घोषित

करतो/करते की, योजनेचा अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे याबाबतची माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायदानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण : _____

अर्जदाराची सही :

दिनांक: _____

अर्जदाराचे नाव :

नमुना अर्ज

(सहपत्र "क")

बँकेच्या मुखपृष्ठावर (ON BANK LETTER HEAD)

प्रति,
मा. संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग,
म.आ.वि.वि., नाशिक.

विषय : शैक्षणिक कर्जावरील व्याजाच्या परताव्याबाबत...
संदर्भ : विद्यापीठाची धन्वंतरी विद्याधन योजना.

क्र.	तपशिल	माहिती
१.	बँकेचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्र.	
२.	कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव	
३.	कर्ज घेतलेल्या बँक खाते नंबर	
४.	बँक आयएफएससीकोड	
५.	बँकेची शाखा	
६.	महाविद्यालयाचे नाव	
७.	शिकत असलेला वर्ग व अभ्यासक्रम	
८.	बँकेने वितरीत केलेले कर्ज व दिनांक	अक्षरी ₹ अंकी ₹ दि.
९.	०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेने मंजूर केलेल्या कर्जापैकी वाटप केलेली रक्कम	अक्षरी ₹ अंकी ₹
१०.	०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान भरलेल्या व्याजाची रक्कम व व्याजाचा दर	व्याज दर : % व्याजाची होणारी रक्कम अक्षरी ₹ : अंकी ₹ :

योजनासंबंधी संकीर्ण तरतुदी

(८.१) "धन्वंतरी विद्याधन योजना", "बहिःशाल शिक्षण मंडळ योजना", "सावित्रीबाई फुले मुलीकरीता शिष्यवृत्ती योजना", "संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजना" आणि "कमवा व शिका योजना" या योजनेतर्गत नियम ठरविणे, नियमांचा अर्थ लावणे तसेच, योजनेचे लाभार्थी ठरविणेबाबतचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय अंतिम असेल.

(८.२) सदर सर्व योजनेतर्गत विहित मुदतीत विद्यापीठास महाविद्यालयामार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची विद्यापीठाच्या प्रशासकीय स्तरावर छाननी करण्यात येईल. छाननीअंती पात्र प्रस्तावांची यादी तयार करण्यात येऊन अनुदान वाटपासंबंधी कार्यालयीन टिप्पणीस मा. कुलगुरु यांचे मान्यतेनंतर सदर टिप्पणी, पात्र विद्यार्थ्यांची आवश्यक माहितीसह यादी, अनुदानाची रक्कम व इतर यथोचित माहितीचा तक्ता क्रेडीट नोटसह पडताळणी व अनुदानाची रक्कम ईलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरकरीता विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी यांना अग्रेषित करण्यात येईल. सदर प्रशासकीय प्रक्रिया निर्धारित करण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा विद्यापीठास अधिकार असेल.

(८.३) प्रस्तावासोबत सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये किंवा माहितीमध्ये कालांतराने कोणतेही दस्त किंवा माहिती बनावट अथवा खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधीत विद्यार्थ्यावर कायदयानुसार शिस्तभंगाची/फौजदारी कारवाई करण्यात येईल / करण्याबाबत संबंधीत महाविद्यालयास निर्देशित करण्यात येईल.

(८.४) सदर सर्व योजनेतर्गत लाभ घेताना लाभार्थी विद्यार्थी त्याचा प्रस्ताव, त्यामधील माहिती व त्यासोबतची दस्तऐवज यांच्या सत्यतेकरीता वैयक्तिक जबाबदार असेल. तसेच, प्रस्तावाच्या सत्यतेच्या पडताळणीची जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्याबरोबरच संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठाता/प्राचार्य यांची असेल.

(८.५) कोणत्याही योजनेतर्गत सादर केलेला प्रस्ताव अपूर्ण असेल किंवा निर्धारीत मुदतीनंतर विद्यापीठास प्राप्त झाला असेल तर सदर प्रस्ताव नाकारण्याचा विद्यापीठास अधिकार असेल. ई-मेलद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाऊ नयेत. अपूर्ण किंवा विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावासंबंधी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयांवर असेल.

(८.६) शासनाकडून, यथोचित प्राधिकरणाकडून किंवा एखाद्या संस्थेकडून विद्यार्थ्यास विद्यावेतन (स्टायपेन्ड) मिळत असल्यास असे विद्यार्थी संजीवनी सुरक्षा योजनेव्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.

(८.७) सदर सर्व योजनांकरीता उक्त नियमावलीत विहित नियमांव्यतिरिक्त विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या / करण्यात येणाऱ्या अटी व शर्तीचे पालन करणे महाविद्यालय व लाभार्थी विद्यार्थ्यास बंधनकारक असेल.

(८.८) सदर सर्व योजनेअंतर्गत विद्यार्थी / विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणारे अर्थसहाय्य / अनुदान हे विद्यापीठाच्या स्वनिधीतून देण्यात येत असल्याने, सदर योजनेचा लाभ विद्यार्थी / विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळणारी एक अतिरिक्त सवलत असून योजनेचा लाभ हा त्यांचा हक्क असणार नाही.

(८.९) सदर योजनांकरीता अटी व शर्तीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले असतील.

(८.१०) सदर योजनांपैकी कुठलीही योजना कुठल्याही स्तरावर बंद करण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस असतील.

(८.११) उपरोक्त नियमावलीत सुधारणा/बदल/निरसन करण्याचा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस अधिकार असेल. अशा सुधारणा/बदल/निरसन परिपत्रकाद्वारे वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील व परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या अशा सुधारणा/बदल/निरसन हे उक्त नियमावलीचा भाग समजण्यात येतील.

(८.१२) सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठ ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांकडून आवेदन मागवू शकेल. ऑनलाईन आवेदनाच्या अनुषंगाने विद्यापीठ परिपत्रक काढून त्याबाबतची प्रक्रिया विहित करेल. उक्त नियमावलीत नियम विहित असले तरी ऑनलाईन प्रक्रियेच्या अनुषंगाने विद्यापीठाने परिपत्रकान्वये विहित केलेले नियम सदर नियमांची जागा घेतील. अशाप्रकारे प्रख्यापित करण्यात आलेले परिपत्रक उक्त नियमावलीचा भाग समजण्यात येईल.